

GR-2004073 V 62852001-1100

शासकीय विभाग /कार्यालये यांना

लागणा-या वस्तुच्या खरेदी व

फर्निचर दुरुस्ती व नवीन लाकडी फर्निचर

महाराष्ट्र शासन

उद्योग, कर्जा व कामगार विभाग,

पुरक शासन निर्णय, क्रमांक: भांखस-१०००/(२८८१)/उद्योग-६,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०९२.

विनांक :- १६ मर्च २०१

वाचा :- १) शासन निर्णय, उद्योग, कर्जा व कामगार विभाग क्रमांक: भांखस-१०८८  
(२५१२) /उद्योग-६, दि. २/१/९२.

### शासन निर्णय:-

शासकीय विभाग कार्यालये /महामंडळे /मंडळे इत्यादिना लागणा-या वस्तुच्या खरेदीच्या बाबतीत शासन निर्णय, उद्योग, कर्जा व कामगार विभाग, क्रमांक: भांखस-१०८८ / (२५१२) /उद्योग-६, दिनांक २/१/९२ अन्वये धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. सदरू शासन निर्णयाच्या परिशिष्ट पाय मधील उपभाग (क) मधील अनुक्रमांक १४ येथे मे.ओम्बीशियस् ब्लाईड इंडस्ट्रियल को.ओप.प्रोड्युसर्स, सोसायटी लि. १५७ /४८५७, कम्ममवार नगर क्र.१, विक्रोली पूर्व, मुंबई - ४०० ०८३ या संस्थेकडून खुर्च्या दुरुस्ती /बेतकाम, करुन घेण्यासाठी आरक्षण (पूर्व), मुंबई - ४०० ०८३ या संस्थेकडून खुर्च्या दुरुस्ती व नवीन लाकडी फर्निचर" या देण्यात आलेले आहे. आता सदरू संस्थेस "फर्निचर दुरुस्ती व नवीन लाकडी फर्निचर" या बाबीसाठीही या शासन निर्णयाद्वारे आरक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे दि. २/१/१९९२ च्या शासन निर्णयातील उपरोक्त परिशिष्ट ५ मधील उपभाग (क) येथील अनुक्रमांक १४ येथील नोंद खालील प्रभाणे खाल्यात याची :

#### अनुक्रमांक १४

मे.ओम्बीशियस् ब्लाईड

इंडस्ट्रियल को.ओप.प्रोड्युसर्स

सोसायटी लि., १५७ /४८५७,

कम्ममवार नगर क्र.१, विक्रोली (पूर्व),

मुंबई - ४०० ०८३.

#### उपायित वस्तु

खुर्च्या दुरुस्ती /बेतकाम /

/फर्निचर दुरुस्ती व नवीन लाकडी फर्निचर

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आवेशानुसार व नंवाने,

( वि.क.सावे )  
कार्यासन अधिकारी.